

24 June 2025

Corporate Relationship Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

National Stock Exchange of India Limited

Script Code: 543981 Symbol: RRKABEL

Sub.: <u>Newspaper Publication – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing</u>
Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper publication issued in Financial express (English), Loksatta (Marathi) and Jansatta (Hindi), in compliance with the General Circular No. 9/2024 dated 19 September 2024 read with the circulars issued earlier in this regard by the Ministry of Corporate Affairs (MCA), for giving Public Notice to the Shareholders regarding the 31st Annual General Meeting of the Company, scheduled to be held on Monday, 21 July 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

You are requested to kindly take note of the same.

The above information is also available on the website of the Company www.rrkabel.com.

Thanking you,

Yours sincerely,
For R R Kabel Limited

Anup Vaibhav C. Khanna Company Secretary and Compliance Officer M. No. – F6786

Encl.: as above

FINANCIAL EXPRESS

₹ 128/ the tota	Surplus/	Total No. of shares		Ration	Proportionate shares	% to total	Total No. of Shares	% to	Number of applications	No. of Shares applied for
No. of Sha	Deficit	allocated/ allotted		applic	available	70 to total	applied in each category	total	received	(Category wise)
(Catego wise)	-62	4,000	1	1	3,938	0.60	5,20,000	1.49	7	5,20,000
17200	-221	5,000	1	1	4,779	0.73	6,31,000	1.49	- 1	6,31,000
5000000	-124	10,000	1	1	9,876	1.51	13,04,000	2.99	2	6,52,000
Total	-373	6,000	1	1	5,627	0.86	7,43,000	1.49	1	7,43,000
The Board	-85	6,000	1	1	5,915	0.91	7,81,000	1.49	1	7,81,000
the Designa CAN-cum-a	-78	6,000	1	1	5,922	0.91	7,82,000	1.49	1	7,82,000
in the applic	6	6,000	1	1	6,006	0.92	7,93,000	1.49	1	7,93,000
on June 20	134	6,000	1	1	6,134	0.94	8,10,000	1.49	1	8,10,000
allocated to	498	6,000	1	1	6,498	1.00	8,58,000	1.49	া	8,58,000
concerned. the closure	-222	7,000	1	1	6,778	1.04	8,95,000	1.49	1	8,95,000
11.000.1000.0000.0000	-214	7,000	1	1	6,786	1.04	8,96,000	1.49	4	8,96,000
Note : All c: ("Prospectu	104	7,000	1	1	7,104	1.09	9,38,000	1.49	1	9,38,000
(1 Toopooto	-404	8,000	1	1	7,596	1.17	10,03,000	1.49	1	10,03,000
	353	8,000	1	1	8,353	1.28	11,03,000	1.49	1	11,03,000
The details	-263	18,000	1	1	17,737	2.72	23,42,000	2.99	2	11,71,000
www.skylin	27	9,000	1	1	9,027	1.38	11,92,000	1.49	1	11,92,000
applicants,	-400	20,000	1	1	19,600	3.01	25,88,000	2.99	2	12,94,000
payment de	-193	10,000	1	1	9,807	1.50	12,95,000	1.49	-1	12,95,000
640	-109	10,000	1	1	9,891	1.52	13,06,000	1.49	1	13,06,000
A	-171	12,000	1	1	11,829	1.81	15,62,000	1.49	- 1	15,62,000
	125	12,000	1	1	12,125	1.86	16,01,000	1.49	1	16,01,000
	200	14,000	1	1	14,200	2.18	18,75,000	1.49	1	18,75,000
	-209	15,000	1	1	14,791	2.27	19,53,000	1.49	1	19,53,000
	-404	30,000	1	1	29,596	4.54	39,08,000	2.99	2	19,54,000
	-5	15,000	1	1	14,995	2.30	19,80,000	1.49	1	19,80,000
	-96	16,000	1	1	15,904	2.44	21,00,000	1.49	1	21,00,000
	921	1,02,000	1	1	1,02,921	15.79	1,35,90,000	8.96	6	22,65,000
	-1,000	1,000	6	1	2125,17353	0.00	0	0.00	0	22,65,000
(<u>12)</u> 2667450	565	34,000	1	1	34,565	5.30	45,64,000	2.99	2	22,82,000
Place: Dell	3,569	2,04,000	1	1	2,07,569	31.84	2,74,08,000	17.91	12	22,84,000
Date : June	-4,000	4,000	3	1		0.00	0	0.00	0	22,84,000
THE LEVEL THE BUSIN	50.00	6,52,000			6,52,000	100.00	8,60,92,000	100.00	67	Total

Allocation to Anchor Investors (After Technical Rejections & Withdrawal): The Company in consultation with the BRLM has allotted 9,78,000 Equity Shares to 6 Anchor Investors at Anchor Investor Issue Price of ₹ 128/- per Equity Shares in accordance with the SEBI ICDR Regulations. 2018. The category wise details of the Basis of Allotment are as under:

Category	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	Others	Total
Anchor	(A)	(4)	(Sa)	2,04,000	7,74,000		323	9,78,000

Sealed

Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to Market Maker who have bid at Issue Price of ₹ 128/- per Equity Shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed 1 times i.e. for 172000 Equity Shares the total number of shares allotted in this category is 1.72.000 Equity Shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this Category	% of total	No. of Equity Shares allocated/ allotted per Applicant	Ra	tio	Total Number of shares allotted	Surplus/ Deficit
172000	1	100	172000	100	172000	1	1	172000	0
Total	1	100	172000	100	172000			172000	

The Board of Directors of the Company at its meeting held on June 20, 2025 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for issue of the Equity Shares to various successful applicants. The CAN-cum-allotment advices and/or notices will be forwarded to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before June 23, 2025. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount will process on June 20, 2025. In case the same is not received within two working days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the NSE EMERGE within three working days from the date of the closure of the Issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated June 19, 2025, ("Prospectus") filed with Registrar of Companies, NCT of Delhi & Haryana.

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, Skyline Financial Services Private Limited at www.skylinerta.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First / Sole applicants, serial number of the Bid cum Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED A/506, Dattani Plaza, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400 072, Maharashtra, India

> Tel.: +91 22 2851 1022; Email / Investor Grievance E-mail ID: ipo@skylinerta.com Website: www.skylinerta.com

Contact Person : Anuj Rana SEBI Registration No: INR000003241 CIN: U74899DL1995PTC071324

> For EPPELTONE ENGINEERS LIMITED On Behalf of the Board of Directors

> > **Rohit Chowdhary Managing Director**

DIN: 01995105 Date: June 23, 2025. THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF EPPELTONE ENGINEERS LIMITED.

Eppeltone Engineers Limited is proposing, subject to market conditions, public Issue of its Equity Shares and had filed the Prospectus with the Registrar of Companies, Delhi and Harvana. The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Book Running Lead Manager at www.expertglobal.in, website of the NSE at www.nseindia.com and website of Issuer Company at www.eppeltone.in Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, investors shall refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 28 of the Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be Issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U. S. persons" (as defined in the Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption.

R R KABEL LIMITED

(CIN: L28997MH1995PLC085294)

Regd. Off.: Ram Ratna House, Victoria Mill Compound (Utopia City), Pandurang Budhakar Marg, Worli, Mumbai - 400013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144. Website: www.rrkabel.com Email: investorrelations.rrkl@rrglobal.com

INFORMATION REGARDING 31" (THIRTY-FIRST) ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE FOR DIVIDEND AND E-VOTING

Notice is hereby given that the 31" (thirty-first) Annual General Meeting ("AGM") of the Members of R R Kabel Limited (the "Company") will be held on Monday, 21 July 2025 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide General Circular No. 09/2024 dated

September 19, 2024, read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "MCA Circulars"), permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of Members. Further, the Securities and Exchange Board of India ("SEBI"), vide its circular dated October 3, 2024, read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "SEBI Circulars"), has granted relaxations in respect of sending physical copies of Annual Report to the Members. Accordingly, in compliance with the MCA Circulars, SEBI Circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In compliance with the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2024-25 will be sent electronically by the Company to those Members who have registered their e-mail address with the Company / Depository Participants and / or MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"), and the same will also be available at the websites of the Company (www.rrkabel.com), BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited (www.evoting.nsdl.com). A detailed procedure for attending the AGM is provided in the

A letter containing the web-link for accessing the Annual Report for FY 2024-25 will be sent to those Members who have not registered their e-mail address with the Company DPs/RTA

In case any member is desirous of obtaining a physical copy of Notice of AGM and Annua Report, they may send a request to the Company by writing an email to investorrelations.rrkl@rrglobal.com.

Manner of voting at the AGM:

The Company is providing a remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions which are set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their votes on any of the resolutions using the remote e-voting facility prior to the AGM or e-voting during the AGM. A detailed procedure for remote e-voting/e-voting at the AGM is provided in the Notice of the AGM.

Dividend and Record date:

Members may note that the Board of Directors of the Company have recommended a final dividend of INR 3.50/- per equity share having a face value of INR 5/- for FY 2024-25, subject to the approval of the Members at the ensuing AGM. The Company has fixed Monday, 14 July 2025, as the 'Record Date' for determining the entitlement of Members for payment of Dividend.

Tax on Dividend:

As Members may be aware, as per the Income Tax Act, 1961 ("IT Act"), as amended by the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates. Members are requested to complete and/or update their Residential Status, Permanent Account Number, and Category as per the ITAct with their Depository Participant or in case shares are held in physical form, with the Company/RTA and submit their requisite documents/declarations to the RTA at email: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com by Saturday, 12 July 2025 for claiming any applicable beneficial tax rate. The detailed process and formats of requisite declarations are available on the website of the Company at https://www.rrkabel.com/announcements/ - Documents tab.

Registration of E-mail address and updating of Bank account:

The Members of the Company who have not registered their e-mail address and/or updated their bank account mandate for receipt of dividends are requested to follow the The Members holding shares in physical form may register /update their details with

the Company's RTA by submitting the prescribed form ISR-1 along with a copy of the cancelled cheque leaf at e-mail rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. 2. The Members holding shares in Demat kindly register/update their details with your

Depository Participant. Alternatively, Members may also temporarily register their e-mail address with the RTA by writing an e-mail to rnt.helpdesk@in.mpms.mufg.com by providing details such as Name, DPID. Client ID, PAN, mobile no. and e-mail ID to receive the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for FY 2024-25.

In case of any query, a shareholder may send an e-mail to RTA a rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

For R R Kabel Limited

Place: Mumbai

Date: June 23, 2025

Anup Vaibhav C. Khanna Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer Date: 24 June 2025

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

NPCL Noida Power Company Limited

Electric Sub Station, Knowledge Park-IV, Greater Noida-201310 (CIN: U31200UP1992PLC014506)

	Date: 24.06.2025		
Sealed tender under Two Bid S	system (Technical & Commercial) are in-	ited from all the i	nterested bidders
NIT No.	Tender Description	EMD (Rs.)	Start and Due Date
NPCL/FY25-26/ PTR 16.5 & 12 MVA/13	SITC of 12.5 MVA & 16 MVA Power Transformer.	18 Lakhs	& Time of Submission 24.06.2025 & 15.07.2025 (up to 15:00 hours)

Cost of Tender Document (Incl. GST) Rs 1180/-.

For other tender details and further amendment/corrigendum, please visit our website www.noidapower.com-->Procurement-->Tenders

HEAD (CMM)



Motilal Oswal Financial Services Limited CIN: L67190MH2005PLC153397

Regd. Office: Motifal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India, Telephone No.: +91 22 7193 4200 / 4263 E-mail: shareholders@motilaloswal.com; Website; www.motilaloswalgroup.com

NOTICE OF THE TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH ELECTRONIC MODE Notice is hereby given that:

(A) ANNUAL GENERAL MEETING:

The Twentieth Annual General Meeting ("AGM") of Motilal Oswal Financial Services Limited ("the Company") is scheduled on Tuesday, July 15, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and various subsequent Circulars, latest being bearing reference no. 09/2024 dated September 19, 2024 along with such other related Circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and various subsequent Circulars latest being dated October 03, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars") (as amended from time to time), without the physical presence of the Members at a common venue. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

As permitted by the MCA and SEBI, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 has been sent through electronic mode (via e-mail) on Monday, June 23, 2025 to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Company/ Depositories as on BENPOS date i.e. Friday, June 13, 2025 and whose e-mail addresses were registered with the Company/Depositories, unless any Member has requested for a physical copy of the same. The Notice and Annual Report is also available on the website of the Company at www.motilaloswalgroup.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Further, a letter containing the web-link & QR Code of the complete Annual Report for the FY 2024-25 will be sent to those Members who have not registered their e-mail addresses with the Company/Depository Participants as of Friday, June 13, 2025.

(B) PROCEDURE FOR JOINING THE AGM THROUGH VC/OAVM:

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through e-Voting system provided by NSDL. The link for VC/OAVM will be made available 15 minutes before the scheduled time of the AGM in the Shareholders/Members login where the EVEN of the Company i.e. 134158 will be displayed. The instructions for joining the AGM are given in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

(C) PROCEDURE FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING THE AGM:

In compliance with the provisions of the Section 108 of the Act read with the Rules made thereunder and other applicable provisions of the Act, Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and Regulation 44 of the Listing Regulations and as per the MCA Circulars, the Company is offering "Remote e-Voting facility" (e-Voting from a place other than venue of the AGM) prior to the date of the AGM and "e-Voting facility" during the AGM to its Members in respect of all businesses to be transacted at the AGM. For this purpose, the necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-Voting and e-Voting during the AGM. The instructions for Remote e-Voting and e-Voting during the AGM are given in the Notice of the AGM.

Member whose name appears in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Company/ Depositories as on cut-off date i.e. Tuesday, July 08, 2025 will only be considered for the purpose of Remote e-Voting and e-Voting during the AGM. Person(s) who is not the Member as on cut-off date should treat this Notice of the AGM for information purpose only.

The Remote e-Voting period commences on Friday, July 11, 2025 at 09:00 a.m. (IST) and ends on Monday, July 14, 2025 at 05:00 p.m. (IST). The Remote e-Voting shall be disabled by NSDL after aforesaid period.

Members who are attending the AGM through VC/OAVM, can cast their vote during the AGM electronically on the businesses specified in the Notice of the AGM through e-Voting facility. However, only those Members/ Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM and have not casted their vote on the Resolutions through Remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting during the AGM.

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for the Members and e-Voting user manual for the Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 or send a request to Mr. Sagar S. Gudhate or Ms. Veena Suvarna at evoting@nsdl.com.

Members who have not registered their e-mail address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant ("DP") and Members holding Equity Shares in physical Form may get their e-mail address registered with the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) by raising an e-mail query following is the link: https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/ Service Request.html. Members are requested to provide details such as name, folio number, certificate number, pan, mobile number and e-mail id. etc.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-Voting and e-Voting during the AGM and attending the AGM through VC/OAVM.

For Motifal Oswal Financial Services Limited

Kailash Purohit

Company Secretary & Compliance Officer

epaper.financialexpress.com



BUSINESS

TRENDS

♦ FINANCIAL EXPRESS

मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकादरम्यान 'ओव्हरहेड वायर' तुटल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. ही घटना सोमवारी रात्री १०.१० च्या दरम्यान सीएसएमटीच्या दिशेकडील जलद मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा खोळंबली. या घटनेमुळे विद्याविहार ते दादरदरम्यान पॉवर ब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे हाती घेतली. या घटनेमुळे अनेक लोकल फेऱ्यांचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

नऊ कोटीचे सोने जप्त

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) रविवारी दक्षिण मुंबईतील मशीद बंदर येथे छापा टाकून सुमारे ९ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तस्करी करून आणलेले सोने तेथे वितळवण्यात येत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डीआरआयने सात आरोपींना अटक केली आहे.

परदेशी नागरिकांच्या मदतीने परदेशातून सोन्याची तस्करीप्रकरणी डीआरआय चौकशी करत होती. त्यावेळी विमानतळावरील काही कर्मचारीही त्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

फरार ३८ आरोपींना अटक

मुंबई : विविध गुन्ह्यांतील ३८ फरारी आरोपींना परिमंडळ-४ च्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून ते २० जून दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी परिमंडळ अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याकडून एक पथक स्थापन केले होते.


निवडणुकीला आव्हान का नाही?

विधानसभेबाबत उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना प्रश्न

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा वाजल्यानंतर सुमारे ७५ लाख मतदारांनी मतदान केले. परंतु, प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेली मते यात तफावत असल्याचा दावा करून ही निवडणूक रद्दबातल घोषित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय राखून ठेवला. तत्पूर्वी या निवडणुकीला जनहित याचिकेद्वारे आव्हान का दिले नाही, प्रश्न न्यायालयाने याचिकाकत्यांना विचारला.

वंचित बहुजन आघाडीसह विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या



संगीताला आकडी आणि

तातडीने ठाणे येथील जिल्हा

रुग्णालयात हलविण्यात आले

असल्याचे आदिवासी संघटनेचे

प्रकाश खोडका यांनी सांगितले.

संगीताला चक्कर येत

करून ठाणे येथील जिल्हा

आले आहे, असे उपजिल्हा

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक

अशिलाक शिंदे यांनी सांगितले.

असल्याने आवश्यक उपचार

शासकीय रुग्णालयात हलविण्यात

तोंडातुन फेस येत असल्याने तिला

याचिका केवळ संशयावर आधारित

- केंद्रीय निवडणूक आयोगाची बाजू मांडताना वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी प्राथमिक आक्षेप नोंदवला. तसेच, याचिकाकर्त्याला राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमधील निवडणुकीला आव्हान देण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.
- 🗕 याचिका फक्त संशयावर आधारित आहे. या प्रकरणी कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही किंवा उमेदवारांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे, याचिकाकर्त्यांना हा मुद्दा उपस्थित करण्याचा अधिकार नाही, असा दावाही कुंभकोणी यांनी केला.

मुद्याच्या आधारे विक्रोळीस्थित याचिकेवरील निर्णय बुधवारपर्यंत चेतन अहिरे यांनी उपरोक्त याचिका राखून ठेवत असल्याचे खंडपीठाने केली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी स्पष्ट केले. तत्पूर्वी, मतदानाच्या आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर दिवशी शेवटच्या टप्प्यात मोठ्या यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या प्रमाणात मतदान झाल्याची विशेषतः याचिकेवर पूर्ण दिवस सविस्तर मतदान संपल्यावर सायंकाळी सुनावणी झाली. त्यानंतर, सहानंतर योग्य त्या चिठ्ठीशिवाय

याचिकाकर्त्यांचे वकील आंबेडकर यांनी केला. तथापि, मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहाच्या नंतरच्याा टक्केवारीबद्दल माहिती मागूनही ती न मिळाल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.

जिल्हा परिषदेवर ग्रामविकास मंत्र्यांचे ताशेरे

ठाणे: जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी दिलेले उद्दिष्ट आणि योजनेचा लाभ मिळालेले लाभार्थी यात तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जयकुमार गोरे यांनी

जिल्हाधिकारी कार्यालयात घरकुल योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्याला १८,२४८ घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी पहिला हप्ता दिलेल्यांपैकी किती घरकुलांची कामे सुरू झाली असे विचारले असता, अपेक्षित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे गोरे यांनी

बिल्डरच्या घरी तोतया सीबीआय अधिकाऱ्यांचा छापा

कॉॅंग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : बांधकाम व्यावसायिक अनिल गुप्ता यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घातलेला छापा हा तोतया अधिकाऱ्यांनी टाकल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. त्यात महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांचा समावेश आहे. वर्तक यांनी मात्र सूडबुद्धीने या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला.

बांधकाम व्यावसायिक अनिल गुप्ता (५१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २ सप्टेंबर २०२४ रोजी दोन जण त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केला होता. गुप्तांविरोधात काँग्रेसच्य पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांची तक्रार असून चौकशीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोघांनी समीर वर्तक यांना बोलावून घेतले. यावेळी वर्तक हे अन्य व्यक्तीसोबत आले. त्या व्यक्तीनेही सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केला.

दरम्यान, गुप्तांविरोधात मी तक्रारी केल्या होत्या. त्यासंदर्भात सीबीआय अधिकाऱ्यांनी बोलावले होते. या प्रकरणी मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असेही वर्तक म्हणाले.

खराब रस्त्यांमुळे गर्भवतीला डोलीने नेण्याची वेळ

शहापूर तालुक्यातील प्रकार

लोकसत्ता प्रतिनिधी

शहापूर: तालुक्यातील किन्हवली परिसरातील चाफ्याची वाडी येथे रस्ता नसल्याने संगीता मुकणे या गर्भवतीला पावसात चिखलातून वाट काढत सुमारे एक किमी अंतरावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत डोलीतून नेण्याची

संगीता मुकणे (२१) हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. तिला रुग्णालयात हलविण्यासाठी चाफ्याच्या वाडीपासून रस्ता उपलब्ध नसल्याने चिखल झालेल्या पायवाटेने सुमारे एक किमी अंतरापर्यंत डोलीतून न्यावे लागले. रुग्णवाहिकेसाठीचा रस्ताही चिखलाने व्यापलेला असल्याने चालकालाही कसरत करावी लागली. संगीता हिला टाकीपठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

आर आर काबेल लिमिटेड

नोंद, कार्यालय: राम रत्ना हाऊस, व्हिक्टोरिया मिल कंपाउंड (यटोपिया सिटी),

पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०००१३. दुख्वनी: +९१ - २२ - २४९४ ९००९/ २४९२ ४१४४

वेबसाइट: www.rrkabel.com ईमेल: investorrelations.rrkl@rrglobal.com

३१वी (एकतीस) वार्षिक सर्वसाधारण सभा, लाभांश आणि ई-व्होटिगची नोंद

करण्याची तारीख यासंबंधी माहिती

गद्वारे सचना देण्यात येत आहे की आर आर काबेल लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची ३१ वी वार्षि

र्विसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग (VC) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (OAVM) द्वारे एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") ने, १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या जनरल परिपत्रक क्रमांक

९/२०२४ तसेच यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकासह (एकत्र "एमसीए परिपत्रके") AGM (वार्षिक सर्वसाधारण सभा) सदस्यांच्या भौतिक उपस्थितीशिवाय व्हर्च्यअल माध्यमातून (VC/OAVM) आयोजित

करण्यास परवानगी दिली आहे. पुढे, सेबी (सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडिया) ने, ३ ऑक्टोबर

२०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकासह यापूर्वीच्या परिपत्रकांसह (एकत्र "सेबी परिपत्रके"), सदस्यांना वार्षिव

अहवालाचे मद्रित प्रत पाठवण्यासाठी काही सवलती दिल्या आहेत. म्हणन, एमसीए परिपत्रके, सेबी परिपत्रके

कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ यांच्य संबंधित तरतुर्दीच्या पूर्ततेनुसार, कंपनीच्या सदस्यांची AGM VC/OAVM द्वारे आयोजित केली जाईल." वर नमूद केलेल्या एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी वार्षिक

सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवल

जाईल ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरी सहभागी आणि / किंवा एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे), कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) यांच्याकडे नोंदणीकृत केला आहे आणि ते कंपनी (www.rrkabel.com).

बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (www.evoting.nsdl.com)

च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याची सविस्तर प्रक्रिया

ज्या सदस्यांनी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स / RTA कडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवलेला नाही, त्यांना FY

कोणत्याही सदस्याकडून AGM च्या Notice आणि वार्षिक अहवालाची मुद्रित प्रत हवी असल्यास,

कंपनी आपल्या सर्व सदस्यांना एजीएम नोटिशीमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-

व्होटिंग सुविधा देत आहे. सदस्यांना कोणत्याही ठरावावरचे त्यांचे मत एजीएमच्या आधी दूरस्थ ई- व्होटिंग

सुविधेचा वापर करून किंवा एजीएमदरम्यान ई-व्होटिंग वापरून देता येईल. एजीएममधील दूरस्थ ई-व्होटिंग

सभासदांनी लक्षात ठेवावे की कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी रु. ५/- च्या दर्शनी

मुल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी अंतिम लाभांश रू. ३,५० ची शिफारस केली आहे. कंपनीने लाभांश

भरण्यासाठी सदस्यांचे हक्क निश्चित करण्यासाठी सोमवार, १४ जुलै २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली

सदस्यांना माहिती असेलच की, आयकर कायदा, १९६१ ("आयटी कायदा") नुसार, वित्त कायदा, २०२० द्वारे

सुधारित केल्यानुसार, लाभांश उत्पन्न सदस्यांच्या हातात करपात्र आहे आणि कंपनीला निर्धारित दराने स्रोतावर

कर (टीडीएस) वजा करणे आवश्यक आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आयटी कायद्यानुसार त्यांची

निवासी स्थिती, कायमस्वरूपी खाते क्रमांक आणि श्रेणी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीकडे किंवा शेअर्स भौतिक

स्वरूपात असल्यास, कंपनी/आरटीएकडे पूर्ण करावी आणि/किंवा अद्यतनित करावी आणि लागू असलेल्या

फायदेशीर कर दराचा दावा करण्यासाठी त्यांचे आवश्यक कागदपत्रे/घोषणा शनिवार, १२ जुलै २०२५ पर्यंत

आस्टीएला rnt.helpdesk@in.mpms.mufg.com या ईमेलवर सादर करावेत. आवश्यक घोषणांची

आणि स्वरूप

https://www.rrkabel.com/announcements/-Documents टॅबवर उपलब्ध आहेत.

कंपनीला investorrelations.rrkl@rrglobal.com या ई-मेलवर लेखी विनंती पाठवू शकतात.

सुविधा किंवा ई- व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या नोटिशीमध्ये देण्यात आलेली आहे.

लाभांशावरील कर:

२०२४-२५ चे वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब-लिंक असलेले पत्र पाठविले जाईल

नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

ठाणे मेट्रो कारशेड भूसंपादन वादात?

कायमस्वरूपी मोबदल्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : वडाळा ते कासारवडली या प्रकल्पाची मेट्रो उभारणीसाठी मोघारपाडा येथील हेक्टर एमएमआरडीएने ताब्यात घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांना २२.५ टक्के तर, अतिक्रमणधारकांना १२.५ टक्के मोबदला देण्याची घोषणा एमएमआरडीएने केली असली तरी त्यास शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी मोबदला

देण्यासंबंधी दोन वर्षांपूर्वी झालेल्या

भूमिपुत्रांना कायमस्वरूपी भूखंड देण्याचा निर्णय झाला होता. हे शैतकरी वर्षानुवर्षे जमीन कसत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी एमएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्राधिकरणांशी मी बोलत असून पुढील काळात या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

निर्णयावर शेतकरी ठाम असून हीच भूमिका शेतकऱ्यांनी सोमवारी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडल्याने कारशेडच्या भूसंपादन वादात सापडण्याची चिन्हे वडाळा ते कासारवडली या मेट्रो

प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी

 संजय केळकर, आमदार, भाजपा कासारवडवली येथील मोघारपाडा परिसरात मेट्रोची कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ

जमीनक्षेत्राच्या २२.५ टक्के तर, अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या १२.५ टक्के मोबदला देण्यात येणार असल्याचे

एमएमआरडीएने जाहीर केले आहे.

टाटांच्या मृत्युपत्रातील समभागांवर समान हक्क

उच्च न्यायालयाचा निर्णय

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकोच्या सूचिबद्ध आणि सूचिबद्ध नसलेल्या दोन्ही समभागांचा त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख नाही. विशेषतः ते वितरितही केलेले नव्हते, तथापि, या समभागांवर रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट यांचा समान हक्क असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

वैधता निश्चित करण्यासाठी दाखल प्रोबेट कार्यवाहीत न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठाने उपरोक्त निर्णय दिला. टाटा यांच्या २३ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या मृत्युपत्रातील काही तरतुदींचा अर्थ कसा लावायचा हे न्यायालयाने स्पष्ट करावे, अशी मागणी टाटा यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीची असलेल्या त्यांच्या बहीण शिरीन जिजीभॉय यांनी केली होती.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक २५]

शुक्रवार, मे ३०, २०२५/ज्येष्ठ ९, शके १९४७

[पृष्ठे ६, किंमतः रुपये ११.००

उपविभागीय अधिकारी डहाणू, उपविभाग डहाणू, जिल्हा पालघर यांच्याकडून

मौजे-चिखले येथील रेल्वे लाइनवरील लेव्हल क्रॉसिंग नं. ६०, उड्डाणपूल प्रकल्पासाठी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३चे कलम १९(१)

क्रमांक डीपी/भूसं/मौजे-चिखले उड्डाणपूल/ अधिसूचना १९(१)/कावि-४६२/२०२५, ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याचा जिल्हाधिकाऱ्याने, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ''उक्त <mark>अ</mark>धिनिय<mark>म''</mark> असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वा<mark>पर करून</mark>, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले की, यासी<mark>बत जोड</mark>लेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जिमनीची, अनुसूची– दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट <mark>केलेल्या</mark> सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी डहाणू व तलासरी तालुक्याचे सक्षम प्राधिकारी यांनी कलम १५च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व

पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे. त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्य पार पाडण्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, डहाणू विभाग यास

मौजे-चिखले येथील रेल्वे लाइनवरील लेव्हल क्रॉसिंग नं. ६०, अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या उर्वरित जागेचे संपादनाकरिता प्रस्ताव मौजे-चिखले, ता. डहाणु, जि. पालघर.

जिल्हा	तालुका	गाव	सर्व्हें नंबर	क्षेत्रफळ (हे. आर/चौ.मी.)
पालघर	डहाणू	चिखले	१३७/१०	०,०१४८
				एकुण ०.०१

अनुसूची-दोन

प्रकल्पाचे नाव

पदनिर्देशित केलेले आहे

सार्वजनिक प्रयोजन स्वरूपात विवरण

प्रकल्पाचे वर्णन

३. प्रकल्पाची देखभाल

ः डीएफसीसी रेल्वे उड्डाणपूल

डहाणू तालुक्याच्या हद्दीत मौजे-चिखले येथील एकूण संपादन क्षेत्र ०.०१४८ चौ. मी. चा

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

१. प्रकल्पाचे बांधकाम २. प्रकल्पाचे परिचालन

या कारणाकरिता जिमनीची आवश्यकता आहे.

अनुसूची-चार (सामाजिक प्रभाग निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

शासन निर्णय क्रमांक पीएलएन-२०१६/सीआर-(६०२)/नि-३ मंत्रालय, मुंबई ४०००३२ नुसार पालघर जिल्हा, डहाण् तालुक्यातील पश्चिम रेल्वेवरील रेल्वे फाटक रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्र. ५५ कि.मी. १४३/३४७, ४७६ चिंचणी, वाणगांव, आशागड आंबेसरीवर सा. क्र. ८/२०० मध्ये रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करणे. (रामा-७५) द्वारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १०क समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३० दिनांक ३०.०१.२०२३ नुसार उक्त प्रकल्पाला जनहिताच्या दृष्टिने लोक <mark>हितकारी प्रकल्प असल्याकारणे,</mark> प्रकरण दोन आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय डहाणू आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता डहाणू आगरोड, कॉटेज हॉस्पिटलजवळ, आगर- डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर पिनकोड- ४०१६०१ मा. जिल्हाधिकारी, पालघर (भूसंपादन शाखा) यांच्याकडील पत्र जा. क्र. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची भूसंपादन/कक्ष-१/ टे-१ कावी-९०७/२०२२, दि. २१.१०.२०२२ अन्वये, नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशील (M) उपविभागीय अधिकारी, डहाणू यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठिकाणः डहाणू, दिनांकः २८ मे, २०२५,

उपविभागीय अधिकारी डहाणू, उपविभाग डहाणू, जिल्हा पालघर यांच्याकडू

मौजे-वाणगांव येथील रेल्वे लाइनवरील लेव्हल क्रॉसिंग नं. ५५, उड्डाणपूल प्रकल्पासाठी भूमीसंपादन, पुनर्वसन व

विशाल खत्री, सक्षम प्राधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी,

पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) क्रमांक डीपी/भूसं/मौजे-वाणगांव उड्डाणपूल/ अधिसूचना १९(१)/कावि-४६२/२०२५.- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याचा जिल्हाधिकाऱ्याने, भृमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ''उक्त अधिनियम'' अस

केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचीत केले की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जिमनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. आणि ज्याअर्थी, डहाणू व तलासरी तालुक्याचे सक्षम प्राधिकारी यांनी कलम १५ च्या पोट–कलम (२) अन्वये दिलेल

अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्यार्च आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जिमनीची आवश्यकता आहे तसे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व <mark>पुनर्</mark>वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व

पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे. त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनिय<mark>मान्व</mark>ये जिल्हाधिकाऱ्यांची कार्य पार पाडण्याची सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, डहाणू, विभाग डहाणू

यास पदनिर्देशित केलेले आहे.

मौजे–वाणगांव येथील रेल्वे लाइनवरील लेव्हल क्रॉसिंग नं. ५५ अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या उर्वरित जागेचे

जिल्हा	तालुका	गाव	सर्व्हे नंबर	क्षेत्रफळ (हे. आर/चौ.मी.)
पालघर डहाणू	वाणगांव	३९/२/३	٥,٥٥,٥٧	
	•		३९/१/२	0,00,70
			C3/8E,	0,00,88
		-	C3/80	0,00,80
	A. //		एकूण	0.0888

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजन स्वरूपात विवरण ः डीएफसीसी रेल्वे उड्डाणपूल ः डहाणू तालुक्याच्या हद्दीत मौजे-चिखले येथील एकूण संपादन क्षेत्र ०.०११२ चौ. मी. चा

समाजाला मिळणारे लाभ

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

या कारणाकरिता जिमनीची आवश्यकता आहे.

प्रकल्पाचे नाव

प्रकल्पाचे वर्णन

१. प्रकल्पाचे बांधकाम

२. प्रकल्पाचे परिचालन

३. प्रकल्पाची देखभाल

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला सामाकजिक प्रभाव निर्धारण सारांश) शासन निर्णय क्रमांक पीएलएन-२०१६/सीआर-(६०२)/नि-३ मंत्रालय, मुंबई ४०००३२ नुसार पालघर जिल्हा, डहाणृ तालुक्यातील पश्चिम रेल्वे वरील रेल्वे फाटक रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्र. ५५ कि.मी. १४३/३४७, ४७६ चिंचणी, वाणगांव, आशागड आंबेसरीवर सा. क्र. ८/२०० मध्ये रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करणे. (रामा-७५) द्वारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकाचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १०क समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार **महाराष्ट्र शासन राजपत्र**, असाधारण क्रमांक ३०, दिनांक ३०.०१.२०२३ नुसार **उक्त प्रकल्पाला** जनहिताच्या दृष्टीने लोक हितकारी प्रकल्प असल्याकारणे, प्रकरण दोन आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात

नियक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ.	प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम	सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय डहाणू
ब.	प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता	डहाणू आगरोड, कॉटेज हॉस्पिटलजवळ, आगर- डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर पिनकोड- ४०१६०१
क.	ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशील (M)	मा. जिल्हाधिकारी, पालघर (भूसंपादन शाखा) यांच्याकडील पत्र जा. क्र. भूसंपादन/कक्ष-१/ टे-१ कावी-९०७/२०२२, दि. २१.१०.२०२२ अन्वये, उपविभागीय अधिकारी, डहाणू यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठिकाण: डहाणू, विशाल खत्री. दिनांक: २८ मे, २०२५,

सक्षम प्राधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, डहाणू विभाग डहाणू.

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

कंपनीच्या

ईमेल अड्रेसची नोंदणी / बँक तपशील अद्ययावत करणे: कंपनीच्या ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठ त्यांचे बँक खाते अद्ययावत केले आहे त्यांना खालील सूचनांचे पालन करण्याची विनंती केली जाते: 1. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद तुमचा तपशील कंपनीच्या RTA मध्ये नोंदणीकृत/ अपडेट करून विहित फॉर्म ISR-1 आणि रद्द केलेल्या चेक लीफच्या प्रतसह ई-मेल rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर सबमिट करून मिळवू शकतात . डिमेंट स्वरुपात शेयर्स असलेल्या सदस्यांनी कृपया त्यांचा ईमेल अड्रेस डिपॉझिटरी सहभागीकडे करावा.

rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. या ईमेलवर तुमचे तपशील उदा. - आपले नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाइल क्रमांक पाठवून आपला ईमेल अड्रेस तात्पुरता नोंदवता येईल आणि एजीएमची नोटीस व आर्थिक वर्ष २०२४-२५ चा कंपनीचा आर्थिक अहवाल याविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास भागधारकाला

rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. वर ईमेल पाठवता येईल. अनुप वैभव सी. खन्ना दिनांक : २४ जून २०२५

देश

मोदी ने पीएमएमएल सोसायटी की वार्षिक आम बैठक की अध्यक्षता की

जनसत्ता ब्यूरो नई दिल्ली, 23 जून।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सोमवार को प्रधानमंत्री संग्रहालय एवं पुस्तकालय (पीएमएमएल) सोसायटी की वार्षिक आम बैठक बैठक की अध्यक्षता की। इसमें रक्षा मंत्री राजनाथ सिंह भी शामिल हुए। सोसायटी की 47वीं वार्षिक आम बैठक (एजीएम) तीन मूर्ति भवन में हुई।

सरकार ने इस वर्ष की शुरुआत में पीएमएमएल सोसायटी का पुनर्गठन किया था, जिसमें पूर्व केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी और प्रसिद्ध फिल्म निर्माता शेखर कपूर को भी जगह दी गई है। प्रधानमंत्री इसके अध्यक्ष के रूप में पीएमएमएल के प्रमुख निर्णय लेने वाले निकाय का नेतृत्व करते हैं जबिक रक्षा मंत्री इसके उपाध्यक्ष होते हैं। सिंह के अलावा बैठक में स्मृति ईरानी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, गजेंद्र सिंह शेखावत और अश्विनी वैष्णव भी मौजूद रहे। संस्कृति मंत्रालय के 13 जनवरी के आदेश के अनुसार, प्रधानमंत्री के पूर्व प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा को संगठन के अध्यक्ष के रूप में पांच वर्ष का एक और कार्यकाल मिला है। प्रतिष्ठित संस्थान की सोसायटी में कई नए लोग शामिल हुए हैं, जिनमें स्मृति ईरानी, कपूर, नीति आयोग के पूर्व उपाध्यक्ष राजीव कुमार सेवानिवृत्त सैन्य अधिकारी सैयद अता हसनैन और संस्कार भारती के वासुदेव कामथ शामिल हैं। पीएमएमएल तीन मूर्ति भवन में स्थित है, जहां पर प्रधानमंत्री संग्रहालय भी अवस्थित है।

दिल्ली की तर्ज पर बिहार में भी रोजगार मेला लगाएगी कांग्रेस

जनसत्ता ब्यूरो नई दिल्ली, 23 जून।

दिल्ली की तर्ज पर बिहार में भी कांग्रेस रोजगार मेला लगाएगी। युवाओं को पार्टी से जोड़ने के लिए कांग्रेस पार्टी यह पहल करने जा रही है। आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर इस कदम को कांग्रेस का बडा फैसला माना जा रहा है। हाल ही में कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी की जन्मदिन के मौके पर दिल्ली से इस रोजगार मेले क शुरुआत की गई है। कांग्रेस पार्टी लगातार देश में बेरोजगारी को बडा मुद्दा बना रही है।

भारतीय युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब ने बताया कि बेरोजगारी पर केंद्र और भाजपा की सरकारें खामोश हैं। इसलिए कांग्रेस जयपुर और दिल्ली के बाद अब बिहार में भी विशाल रोजगार मेला लगाने जा रह है।

यह मेला पटना में होगा और हजारों युवाओं को मिलेगा रोजगार का मौका दिया जाएगा। बिहार आज पलायन का गढ़ बन चुका है लेकिन बिहार और केंद्र सरकार दोनों बिहार के युवाओं को रोजगार देने में असमर्थ है। यह रोजगार मेला आगामी 15 जुलाई से 25 जुलाई के बीच होगा। इसके लिए तैयारियां शुरू कर दी गई है।

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate no. 244975 for 450 shares bearing distinctive no (s) 2831721 to 2832170, Regd. Folio no 02130522 standing in the name of SWARAJ KUMARI MOGHA in the books of M/s GE Vernova T&D India Limited, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the company for issue of uplicate share certificate (s) in lieu thereof Any person(s) who has /have claim(s) on the said share should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz C.B. Management Services (P) Limited, Rasoi Court, 5" Floor, 20, Sir R.N.Mukherjee Road, Kolkatta - 700001 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Date : 24.06.2025 Name of shareholder(s)/claimant Rakesh Chand Mogha Place: Delhi

दिनांकः 20.06.2025, स्थान : नई दिल्ली

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOF IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT, NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA, INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED (BSE) AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED (NSE, AND TOGETHER WITH BSE, THE STOCK EXCHANGES) IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (SEBI ICDR REGULATIONS)

PUBLIC ANNOUNCEMENT



OMNITECH (Please scan this QR code to view the Draft Red Herring Prospectus)

OMNITECH ENGINEERING LIMITED

Our Company was initially formed as a partnership firm under the Indian Partnership Act, 1932, pursuant to a partnership deed between Paghadal Kishorbhai Vashrambhai, Hadiya Kirtibhai Mangalbhai, Udaykumar Arunkumar Parekh and Jadeja Gajendrasinh Ranjitsinh dated September 1, 2006, under the name 'M/s. Omnitech Engineering' and was registered with the Registrar of Firms of Rajkot Division, Rajkot, Gujarat on January 5, 2009. Subsequently, the partnership firm was converted into a private limited company with the name 'Omnitech Engineering Private Limited' under the provisions of the Companies Act, 2013, pursuant to a supplementary partnership deed dated June 12, 2021 executed between Udaykumar Arunkumar Parekh and Kinnariben Udaybhai Parekh and received a certificate of incorporation issued by the Ministry of Corporate Affairs through Registrar of Companies, Central Registration Centre, on August 9, 2021. Thereafter, our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed by the Shareholders of our Company on September 2, 2024, and the name of our Company was changed to its present name, 'Omnitech Engineering Limited', pursuant to a fresh certificate of incorporation issued by the Ministry of Corporate Affairs through Registrar of Companies, Central Processing Centre, Gurgaon, Haryana dated October 24, 2024. For further details in relation to the change in our name and our registered and corporate office, see 'History and Certain Corporate Matters' on page 280 of the Draft Red Herring Prospectus dated June 23, 2025 (DRHP).

> Corporate Identity Number: U29306GJ2021PLC124801 Registered and Corporate Office: Plot No. 2500, Kranti Gate Main Road, GIDC Lodhika Ind Estate, Kalawadd Rd, Metoda, Rajkot - 360021, Gujarat, India Contact Person: Bhoomi Manharbhai Vadhavana, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 2827-287637; E-mail: compliance@omnitecheng.com; Website: www.omnitecheng.com

OUR PROMOTERS: UDAYKUMAR ARUNKUMAR PAREKH AND DHARMI A PAREKH

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [•] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 5 EACH (EQUITY SHARES) OF OMNITECH ENGINEERING LIMITED (COMPANY OR ISSUER) FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 5 EACH (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) (OFFER PRICE) AGGREGATING UP TO ₹ 8,500.00 MILLION (OFFER) COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 5 EACH AGGREGATING UP TO ₹ 5,200.00 MILLION BY OUR COMPANY (FRESH ISSUE) AND AN OFFER FOR SALE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5 EACH AGGREGATING UP TO ₹3,300.00 MILLION, BY THE PROMOTER SELLING SHAREHOLDER (OFFER FOR SALE).

THIS OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5 EACH, AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION (CONSTITUTING UP TO 5 % OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL) FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (EMPLOYEE RESERVATION PORTION). OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS (BRLMS), MAY OFFER A DISCOUNT OF ₹ [•] TO THE OFFER PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION (EMPLOYEE DISCOUNT). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WOULD CONSTITUTE [•]% AND [•]%, RESPECTIVELY, OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF SPECIFIED SECURITIES, AS MAY BE PERMITTED UNDER APPLICABLE LAW, AGGREGATING UP TO ₹1.040.00 MILLION, AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS (RHP) WITH THE ROC. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, SHALL NOT EXCEED 20% OF THE SIZE OF THE FRESH ISSUE. PRIOR TO THE COMPLETION OF THE OFFER, OUR COMPANY SHALL APPROPRIATELY INTIMATE THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT, PRIOR TO ALLOTMENT PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT, THAT THERE IS NO GUARANTEE THAT OUR COMPANY MAY PROCEED WITH THE OFFER OR THE OFFER MAY BE SUCCESSFUL AND WILL RESULT INTO LISTING OF THE EQUITY SHARES ON THE STOCK EXCHANGES. FURTHER, RELEVANT DISCLOSURES IN RELATION TO SUCH INTIMATION TO THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT (IF UNDERTAKEN) SHALL BE APPROPRIATELY MADE IN THE RELEVANT SECTIONS OF THE RHP AND THE

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 5 EACH. THE OFFER PRICE IS [+] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE AND EMPLOYEE DISCOUNT (IF ANY) WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [•], A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER, ALL EDITIONS OF [.], A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, AND [.] EDITION OF [.], A WIDELY CIRCULATED GUJARATI DAILY NEWSPAPER (GUJARATI BEING THE REGIONAL LANGUAGE OF RAJKOT, GUJARAT WHERE OUR REGISTERED AND CORPORATE OFFICE IS LOCATED), AT LEAST 2 WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED (BSE) AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED (NSE, AND TOGETHER WITH THE BSE, THE STOCK EXCHANGES) FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES, IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (SEBI ICDR REGULATIONS).

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least 3 additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, may extend the Bid/Offer Period for a minimum of 1 Working Day, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the website of the BRLMs and at the terminals of the other members of the Syndicate and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable.

The Offer is being made through Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contacts (Regulation) Rules, 1957 (SCRR), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, through the Book Building Process wherein not more than 50% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers (QIBs) (such portion referred to as QIB Portion), provided that our Company, in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (Anchor Investor Portion), out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which Equity Shares are allocated to Anchor Investors (Anchor Investor Allocation Price), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than Anchor Investor Portion) (Net QIB Portion). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to all QIBs. Further, not less than 15% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors (NIIs) (Non-Institutional Category) out of which (a) one-third of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with a Bid size of more than ₹ 0.2 million; and (b) two-thirds of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with a Bid size of more than ₹ 1.00 million, and under-subscription in either of these two sub-categories of the Non-Institutional Category may be allocated to Bidders in the other sub-category of the Non-Institutional Category in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Investors (RIIs) (Retail Category), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount (ASBA) process and shall provide details of their respective bank account (including UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter)), in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks or by the Sponsor Bank(s), as the case may be. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For further details, see 'Offer Procedure' on page 451 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP dated June 23, 2025, with the Securities and Exchange Board of India (SEBI) and with the Stock Exchanges. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations; the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges has been made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of publication of this public announcement by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges at, www.bseindia.com and www.nseindia.com, on the website of the Company at www.omnitecheng.com; and on the websites of the Book Running Lead Managers (BRLMs), i.e. Equirus Capital Private Limited and ICICI Securities Limited at www.equirus.com and www.icicisecurities.com, respectively. Our Company invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs in relation to the Offer on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of publication of this public announcement.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer. including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to 'Risk Factors' on page 33 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after a Red Herring Prospectus (RHP) has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in RHP from DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the Stock Exchanges.

For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed by them of our Company, please see the section titled "Capital" Structure" on page 100 of the DRHP. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the

BOOK RUNNING	LEAD MANAGERS	REGISTRAR TO THE OFFER
a equirus	Dicici Securities	MUFG MUFG Intime
Equirus Capital Private Limited 12° Ficor, C Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Maharashtra, India. Tel: +91 22 4332 0734 E-mail: omnitech@equirus.com Investor grievance e-mail: investorsgrievance@equirus.com Website: www.equirus.com Contact Person: Rahul Wadekar	ICICI Securities Limited ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025, Maharashtra, India Tel: +91 22 6807 7100 E-mail: omnitech.ipo@icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact Person: Wincy Nadar / Rahul Sharma	MUFG Intime India Private Limited (formerly Link intime India Private Limited) C-101, 1" Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra - 400 083, India Tel: +91 810 811 4949 E-mail: omnitechengineering.ipo@in.mpms.mufg.com Website: https://in.mpms.mufg.com/ Investor grievance e-mail:

SEBI Registration Number: INM000011179

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

section titled "History and Certain Corporate Matters," on pages 280 of the DRHP.

SEBI Registration Number: INM000011286

Place: Rajkot, Gujarat

Date: June 23, 2025

For OMNITECH ENGINEERING LIMITED On behalf of the Board of Directors

omnitechengineering.ipo@in.mpms.mufg.com

SEBI Registration Number: INR000004058

Contact Person: Shanti Gopalkrishnan

Bhoomi Manharbhai Vadhavana

Company Secretary and Compliance Officer


OMNITECH ENGINEERING LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP dated June 23, 2025, with SEBI and the Stock Exchanges on June 23, 2025. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.omnitecheng.com; and on the websites of the Book Running Lead Managers (BRLMs), i.e. Equirus Capital Private Limited and ICICI Securities Limited at www.equirus.com and www.icicisecurities.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" on page 33 of the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges for making any investment decision and should instead rely on the RHP, for making investment decision

This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the U.S. Securities Act or an exemption from such registration. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer or the selling security holder and that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No offering or sale of securities in the United States is contemplated.

Adfactors 206/25

findinaurika SyndicateBank

वसूली विभाग, दक्षिण दिल्ली क्षेत्रीय कार्यालय प्रथम तल, डीडीए बिल्डिंग, वर्धमान टॉवर (पारस सिनेमा के पास) नेहरू प्लेस, नई दिल्ली-110019 rosdelrec@canarabank.com



प्राधिकृत अधिकारी, केनरा बैंक

एतदद्वारा सर्वसाधारण को और विशेष रूप से ऋणी(यों) व गारंटरों को सूचित किया जाता है, कि प्रतिभृति ऋणदाताओं को बंधक/दृष्टिबंधक/प्रभारित नीचे वर्णित चल/अवल सम्पत्ति, जिस पर केनरा बैंक, के प्राधिकृत अधिकारी द्वारा कब्जा लिया गया है, को "जहां है जैसी है", "जो है कैसी है" और जैसी भी हैं'' के आधार पर नीचे वर्णित दिनांकों को बंधक सम्पत्ति की विक्री आयोजित की जाएगी। प्रतिभृति हित (प्रवर्तन) नियम 2002 के नियम 6(2) के साथ पठित वित्तीय आस्तियों का प्रतिभृतिकरण और पुनर्गठन तथा प्रतिभृति हित का प्रवर्तन धारा अधिनियम 2002 के अधीन बिक्री के विस्तृत नियमों और शर्तों के लिए कृपया https://baanknet.com/ (मैसर्स पीएसवी एलायंस प्राइवेट लिमिटेड),, (सम्पर्क नं. 8291220220, ईमेल: Support.BAANKNET@psballiance.com या केनरा बैंक की वेबसाइट www.canarabank.com में दिए गए लिंक 'ई--नीलामी' को देखें। आरक्षित मृत्य की 10% ईएमडी राशि मैसर्स पीएसवी एलायंस प्राइवेट लिमिटेड https://baanknet.com/ पोर्टल के ई--वॉलेट में सीधे जमा की जानी है या चालान बनाकर उक्त चालान में उल्लिखित खाता विवरण में आरटीजीएस / एनईएफटी के माध्यम से ईएमडी

क्र. सं.	शाखा का नाम कर्जदार / गारंटर्स / बंधककर्ता का नाम एवं पता	चल/अचल संपत्ति का विवरण और कब्जे की स्थिति	कुल बकाया राशि	 a. आरक्षित मूल्य (रु.) b. धरोहर राशि (रु.) c. बोली वृद्धि (रु.) d. बिक्री सूचना की तिथि 	ई-नीलामी की तिथि एवं समय (प्रत्येक 5 मिनट की अवधि के असीमित विस्तार के साथ) ईएमडी जमा करने की अंतिम तिथि एवं समय	प्राधिकृत अधिकारी से पूर्व अपोंइंटमेंट लेकर सम्पत्ति का निरीक्षण किया जा सकता है और सम्पर्क व्यक्ति का नाम
98	कैनरा बैंक जैतपुर शाखा प्रवीण शर्मा बी 109 गली नं. 2, गाजीपुर गांव, नई दिल्ली—110096	वाहन का नामः मारूति डिजायर पंजीकरण संख्याः DL3CCQ3650 इंजन सं. K12MN2295498 चेसिस संख्याः MA3CZF63SJL461620	रु.3,49,847.44 (रुपये तीन लाख उनचास हजार आठ सी सैंतालीस और चौवालीस पैसे मात्र) दिनांक 31.07.2024 तक और खर्चे, अन्य शुल्क आदि के साथ लागू दर पर अतिरिक्त ब्याज।	a. 1,55,000/- b. 15,500/- c. 5,000/- d. 20.06.2025	24.07.2025 अपराह 12:30 बजे से अपराह 01:30 बजे के बीच 23.07.2025 अपराह 05:00 बजे तक	किसी भी कार्य दिवस पर सुबह 10 बजे से शाम 5 बजे के बीच श्री कृष्ण कुमार जे (प्राधिकृत अधिकारी), मोबाइल नं. 9448925643 सहायक महाप्रबंधक और श्री विनीत एबी अबाहम, मोबाइल नं. – 9819049577

जनसता

एन टी पी सी लिमिटेड

(सीआईएन: L40101DL1975GOI007966) पंजीकृत कार्यालयः एनटीपीसी भवन, लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स, 7, इंस्टीट्यूशनल एरिया, नई दिल्ली, दिल्ली, 110003 ई-मेलः ntpccc@ntpc.co.in, वेबसाइटः www.ntpc.co.in फोन नंबर 011-24360959

पोस्टल बैलट की सूचना

एतदद्वारा सदस्यों को सूचित किया जाता है कि कम्पनी अधिनियम, 2013 की धारा 110 और अन्य लागू प्रावधानों के साथ पठित कम्पनी (प्रवंधन और प्रशासन) नियमावली, 2014 (इसमें "अधिनियम" कहा गया है) के साथ पठित 19 सितंबर 2024 के सामान्य परिपत्र संख्या 09/2024 और कॉर्पोरेट मंत्रालय, भारत सरकार द्वारा इस संबंध में जारी किए गए अन्य प्रासंगिक परिपत्रों (इसमें आगे "एमसीए परिपत्र" कहे गए हैं), मारतीय कम्पनी सचिव संस्थान द्वारा जारी सामान्य बैठकों पर सचिवीय मानकों ("एसएस-2"), भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सूचीबद्धता दायित्व और प्रकटीकरण आवश्यकताएं) विनियमावली, 2015 के विनियम 44 और अन्य लागु कानुनों, नियमों और विनियमों (किसी भी वैधानिक संशोधन या पुनः अधिनियमन सर्हित, जो इस समय लागू हैं) के अनुसरण में, कम्पनी ने रिमोट ई—बोटिंग के माध्यम से नीचे सुचीबद्ध व्यवसाय के निष्पादन हेत् कम्पनी के सदस्यों की स्वीकृति प्राप्त करने के लिए दिनांक 23 जून 2025 को पोस्टल बैलट नोटिस (इसमेंआगे 'नोटिस' कहा गया है) भेजा है :

क्र. सं. प्रस्तावों का विवरण

निजी प्लेसमेंट के आधार पर गैर-परिवर्तनीय डिबेंचर (एनसीडी'ज/बॉन्ड) के निर्गम के माध्यम से रू. 18,000 करोड़ तक की राशि जुटाना।

एमसीए परिपत्रों के अनुसरण में, कम्पनी ने सोमवार, 23 जून, 2025 को इलेक्ट्रॉनिक मोड के माध्यम से उन सदस्यों को व्याख्यात्मक विवरण के साथ नोटिस भेजने का काम परा कर लिया है, जिनके ईमेल पते शुक्रवार, 20 जून, 2025 ("कट-ऑफ तिथि") को कम्पनी / डिपॉजिटरी प्रतिभागी (प्रतिभागियों) के पास पंजीकृत हैं।

उक्त नोटिस कंपनी की वेबसाइट https://ntpc.co.in/investor-updates/postal-

ballot पर उपलब्ध है और साथ ही बीएसई लिमिटेड (बीएसई) की वेबसाइट:www.bseindia.com और नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) की वेबसाइटः www.nseindia.com और सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) की वेबसाइट: www.evotingindia.com पर भी उपलब्ध है ।। एमसीए परिपत्रों के प्रावधानों के अनुसार, सदस्य केवल रिमोट ई-बोटिंग प्रक्रिया के माध्यम से ही मतदान कर सकते हैं। सदस्यों के मतदान अधिकारों की गणना कट—ऑफ तिथि पर उनके द्वारा धारित कम्पनी के इक्विटी शेयरों के आधार पर की जाएगी। कोई भी व्यक्ति जो कट-ऑफ तिथि को कम्पनी

कम्पनी ने अपने सभी सदस्यों को ई-वीटिंग सुविधा प्रदान करने के उद्देश्य से सीडीएसएल की सेवाएं अनबंधित की हैं । रिमोट ई-वोटिंग सर्विचा निम्नलिखित अवधि के दौरान उपलब्ध होगी:

का शेयरबारक नहीं है, उसको यह नोटिस केवल सुचना के निमित्त समझना चाहिए।

मतदान के लिए पात्रता की कट-ऑफ तिथि	शुक्रवार, 20 जून 2025			
ई-वोटिंग अवधि का आरंभन	मंगलवार, 24 जून 2025 (सुबह 9:00 बजे आईएसटी)			
ई-वोटिंग अवधि का समापन	बुधवार, 23 जुलाई 2025 (शाम 5:00 बजे आईएसटी)			

सीडीएसएल द्वारा रिमोट ई-वोटिंग सुविधा बुधवार, 23 जुलाई 2025 को अप. 5.00 बजे के तत्काल पश्चात बंद कर दी जाएगी।

जिन सदस्यों ने अपना ई-मेल पता अपडेट नहीं किया है, उनसे अनुरोध है कि वे इलेक्ट्रॉनिक रूप में रखे गए शेयरों के संबंध में अपने डिपॉजिटरी प्रतिभागी के माध्यम से डिपॉजिटरी में इसे पंजीकृत करवाएं तथा भौतिक रूप में रखे गए शेयरों के संबंध में कम्पनी या कम्पनी के रजिस्ट्रार और शेयर ट्रांसफर एजेंट, बीटल फाइनेंशियल एंड कंप्यूटर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड को ntpc@beetalfinancial.com पर ईमेल द्वारा लिखकर पंजीकृत करवाएं।

कम्पनी ने पोरटल बैलट प्रक्रिया को निष्पक्ष और पारदर्शी तरीके से संचालित करने के लिए मैसर्स ए कौशल एंड एसोसिएट्स, कम्पनी सेक्रेटरीज, नई दिल्ली के श्री अमित कौशल अथवा उनकी अनुपस्थिति में श्री आलोक कुमार त्रिपाठी को संवीक्षक नियक्त किया है।

संवीक्षक अपनी रिपोर्ट कम्पनी के अध्यक्ष और प्रबंध निदेशक ("अध्यक्ष") या उनके द्वारा अधिकृत किसी अन्य व्यक्ति को प्रस्तुत करेगा और उक्त परिणाम कम्पनी के पंजीकृत कार्यालय में प्रदर्शित किए जाएंगे, जिसकी सूचना नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") और बीएसई लिमिटेड ('बीएसई") को दी जाएगी, जहां कम्पनी के शेयर सूचीबद्ध हैं। इसकें अतिरिक्त, परिणाम कम्पनी की वेबसाइट https://ntpc.co.in/investor-updates/postal-ballot. पर भी अपलोड किए जाएंगे।

यदि आपको सीडीएसएल द्वारा प्रदान की जा रही रिमोट ई-वोटिंग के बारे में कोई समस्या या प्रश्न है, तो आप helpdesk.evoting@cdslindia.com पर ई-मेल लिख सकते हैं या टोल फ्री नंबर 1800 21 09911 पर संपर्क कर सकते हैं।

कृते एनटीपीसी लिमिटेड

ऋत् अरोडा

सीानः नई दिल्ली दिनांकः 23.06.2025

कंपनी सचिव एवं अनुपालन अधिकारी

विद्युत क्षेत्र में अग्रणी

RR.

R R KABEL LIMITED

(CIN: L28997MH1995PLC085294) Regd. Off.: Ram Ratna House, Victoria Mill Compound (Utopia City),

Pandurang Budhakar Marg, Worli, Mumbai - 400013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144 Website: www.rrkabel.com Email: investorrelations.rrkl@rrglobal.com

INFORMATION REGARDING 31" (THIRTY-FIRST) ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE FOR DIVIDEND AND E-VOTING Notice is hereby given that the 31" (thirty-first) Annual General Meeting ("AGM") of the

Members of R R Kabel Limited (the "Company") will be held on Monday, 21 July 2025 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "MCA Circulars"), permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of Members. Further, the Securities and Exchange Board of India ("SEBI"), vide its circular dated October 3, 2024, read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "SEBI Circulars"), has granted relaxations in respect of sending physical copies of Annual Report to the Members, Accordingly, in compliance with the MCA Circulars, SEBI Circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

In compliance with the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2024-25 will be sent electronically by the Company to those Members who have registered their e-mail address with the Company / Depository Participants and / or MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"), and the same will also be available at the websites of the Company (www.rrkabel.com), BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited (www.evoting.nsdl.com). A detailed procedure for attending the AGM is provided in the

Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through

A letter containing the web-link for accessing the Annual Report for FY 2024-25 will be sent to those Members who have not registered their e-mail address with the Company

In case any member is desirous of obtaining a physical copy of Notice of AGM and Annual Report, they may send a request to the Company by writing an email to investorrelations.rrkl@rrglobal.com.

Manner of voting at the AGM:

The Company is providing a remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions which are set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their votes on any of the resolutions using the remote e-voting facility prior to the AGM or e-voting during the AGM. A detailed procedure for remote e-voting/e-voting at the AGM is provided in the Notice of the AGM.

Dividend and Record date:

Members may note that the Board of Directors of the Company have recommended a final dividend of INR 3.50/- per equity share having a face value of INR 5/- for FY 2024-25, subject to the approval of the Members at the ensuing AGM. The Company has fixed Monday, 14 July 2025, as the 'Record Date' for determining the entitlement of Members for payment of Dividend.

Tax on Dividend:

As Members may be aware, as per the Income Tax Act, 1961 ("IT Act"), as amended by the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates. Members are requested to complete and/or update their Residential Status, Permanent Account Number, and Category as per the IT Act with their Depository Participant or in case shares are held in physical form, with the Company/RTA and submit their requisite documents/declarations to the RTA at email: mt.helpdesk@in.mpms.mufg.com by Saturday, 12 July 2025 for claiming any applicable beneficial tax rate. The detailed process and formats of requisite declarations are available on the website of the

Company at https://www.rrkabel.com/announcements/- Documents tab. Registration of E-mail address and updating of Bank account:

The Members of the Company who have not registered their e-mail address and/or updated their bank account mandate for receipt of dividends are requested to follow the instructions below:

1. The Members holding shares in physical form may register/update their details with the Company's RTA by submitting the prescribed form ISR-1 along with a copy of the cancelled cheque leaf at e-mail rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. 2. The Members holding shares in Demat kindly register/update their details with your

Depository Participant, Alternatively, Members may also temporarily register their e-mail address with the RTA by writing an e-mail to rnt.helpdesk@in.mpms.mufg.com by providing details such as Name, DPID, Client ID, PAN, mobile no. and e-mail ID to receive the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for FY 2024-25.

In case of any query, a shareholder may send an e-mail to RTA at mt.helpdesk@in.mpms.mufg.com.

For R R Kabel Limited

Place: Mumbai Date: 24 June 2025

Anup Vaibhay C. Khanna Company Secretary & Compliance Officer

